

केंद्र शासनाकडील प्रधानमंत्री उज्वला योजना आणि  
महाराष्ट्र वनविभागाकडील एलपीजी गॅस पुरवठा या  
योजनांची सांगड (Convergence) घालणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग,  
शासन परिपत्रक क्र.डब्ल्युएलपी-०४१७/प्र.क्र.१२७/फ-१  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक -०५ ऑक्टोबर, २०१७.

**परिपत्रक :-**

- वाचा:-** १) शासन निर्णय, महसूल व वनविभाग क्रमांक एफडीए-२०१२/प्र.क्र.४/फ-२  
दिनांक १०.०७.२०१२  
२) शासन निर्णय, महसूल व वनविभाग क्रमांक एफडीए-२०१४/प्र.क्र.११०/फ-२  
दिनांक २७.०८.२०१२  
३) शासन निर्णय, महसूल व वनविभाग, क्रमांक डब्ल्युएलपी-०५१५/प्र.क्र.१५५/फ-१,  
दिनांक ४/८/२०१५.  
४) शासन निर्णय, महसूल व वनविभाग, क्रमांक डब्ल्युएलपी-०५१५/प्र.क्र.१५५/फ-१,  
दिनांक १७/०७/२०१७.  
५) शासन निर्णय, महसूल व वनविभाग, क्रमांक डब्ल्युएलपी-०४१७/प्र.क्र.१२७/फ-१,  
दिनांक २१/९/२०१७

**प्रस्तावना :-**

केंद्र शासनाकडील प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील महिलांना एलपीजी गॅस पुरवठा करण्यात येतो. उक्त योजनेंतर्गत महिलांना केंद्र शासनाकडील LPG कनेक्शन घेताना गॅस कंपनीकडे जमा करावयाची रु.१६००/- सुरक्षा ठेव (सेक्युरिटी डिपॉझिट) ही केंद्र शासनातर्फे भरली जाते. तसेच महाराष्ट्र वनविभागाकडून सुध्दा वनक्षेत्रावरील जळावू लाकडाच्या तोडीमुळे वनावरील होणारे दुष्परिणाम कमी होण्यासाठी, वनावर ताण कमी करणे तसेच मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करणे इत्यादी प्रमुख कारणांसाठी ग्रामस्थांना सवलतीच्या दराने गॅस कनेक्शन जे अगोदर प्रथम वर्षी १२, दुस-या वर्षी ८, तिस-या वर्षी ६ व चवथ्या वर्षी ४ याप्रमाणे गॅस सिलेंडर पुरवठा करण्यात येत होते. संदर्भ ४ चे शासन निर्णयानुसार यात सुधारणा करून प्रथम वर्षी कनेक्शन सोबत २ सिलेंडर व ६ सिलेंडर पुर्नभरण व दुस-या वर्षी ६ सिलेंडर पुर्नभरणासाठी लागणारे ७५ % शासकीय अनुदान निश्चित करण्यात आलेले आहेत.

**२.०० मार्गदर्शक सूचना :-**

महाराष्ट्र वनविभागातर्फे विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गॅस पुरवठा करण्यात येतो. सदर योजना व केंद्र शासनाची प्रधानमंत्री उज्वला योजनेची सांगड (Convergence) असणे आवश्यक आहे. अनुक्रमांक ४ येथील संदर्भीय शासन निर्णयात या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना वेगळ्याने जारी करण्यात येतील असे नमूद करण्यात आले होते. यास्तव खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे:-

- १) वनक्षेत्र लगतच्या गावांतील ग्रामस्थांना एलपीजी गॅस पुरवठा करतांना ग्राम परिसर विकास समिती/संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांनी मान्य केलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करून दस्तावेजासह संबंधित गॅस एजन्सी यांना उपलब्ध करून द्यावी.
- २) गॅस एजन्सी सदर यादीमधून केंद्र शासनाकडील प्रधानमंत्री उज्वला योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यांची नावे संबंधित ग्राम परिसर विकास/संयुक्त वन व्यवस्थापन समितीला कळवतील.
- ३) प्रधानमंत्री उज्वला योजनेतर्गत पात्र झालेले लाभार्थी यांना प्रधानमंत्री उज्वला योजनेतर्गत सुरक्षा ठेवसाठी रु.१६००/- अनुदान उपलब्ध होणार असल्याने राज्य शासनाचे ७५ टक्के अनुदानामधून सदर रु.१६००/- कमी करून उर्वरित रक्कम ग्राम परिसर विकास समिती/संयुक्त वन व्यवस्थापन समिती संबंधित गॅस एजन्सीला वाटप करतील.
- ४) प्रधानमंत्री उज्वला योजनेत फक्त महिला लाभार्थी पात्र आहेत. तरी यापुढे लाभार्थ्यांची निवड प्राधान्याने शक्यतो कुटुंबातील प्रमुख महिला यांचीच करावी, जेणेकरून प्रधानमंत्री उज्वला योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.
- ५) प्रधानमंत्री उज्वला योजनेतर्गत पात्र लाभार्थी यांना पुढील वर्षी सुध्दा शासन अनुदानातून वनविभागाच्या संदर्भाकित शासन निर्णयातील तरतूदीनुसार गॅस सिलेंडर दिल्या जाईल.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१००५१७५४०३१३१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( सुजय दोडल )

सह सचिव (वने)

महसूल व वन विभाग

प्रत माहिती आणि उचित कार्यवाहीसाठी:-

- १) मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा.मंत्री (वने) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.राज्यमंत्री (वने) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ५) अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) प्रधान सचिव (कृषी), कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) प्रधान सचिव ( महसूल ), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) सचिव, (ग्राम विकास) ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०) सचिव ( पशुसंवर्धन ), कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.

- ११) सचिव ( जलसंधारण ), ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) सचिव, आदिवासी विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) महासंचालक, माहिती व प्रसिध्दी, मंत्रालय, मुंबई.
- १४) प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- १५) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- १६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ, नागपूर.
- १७) प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १८) मुख्य व्यवस्थापकीय संचालक, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल).
- १९) मुख्य व्यवस्थापकीय संचालक, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल).
- २०) मुख्य व्यवस्थापकीय संचालक, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल).
- २१) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( अर्थसंकल्प, नियोजन व विकास ), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- २२) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर/मुंबई (बोरीवली)
- २३) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
- २४) आयुक्त, कृषी आयुक्तालय, पुणे.
- २५) विभागीय आयुक्त, ( सर्व महसूल विभाग ).
- २६) संचालक, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा.
- २७) मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), सर्व.
- २८) मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पुणे
- २९) मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती.
- ३०) मुख्य वनसंरक्षक तथा संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली.
- ३१) मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर.
- ३२) मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.
- ३३) मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, सहयाद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर.
- ३४) वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, गोंदिया
- ३५) वनसंरक्षक (वन्यजीव), नाशिक
- ३६) सर्व जिल्हाधिकारी.
- ३७) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
- ३८) सर्व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.
- ३९) उपसंचालक भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा.
- ४०) कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर).
- ४१) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, पर्यटन विकास महामंडळ.
- ४२) सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ.
- ४३) प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य, पर्यटन विकास महामंडळ.
- ४४) उपवनसंरक्षक (प्रादेशिक) सर्व.
- ४५) उपवनसंरक्षक (वन्यजीव) सर्व.

- ४६) विभागीय वन अधिकारी सांगली/उस्मानाबाद/बीड / हिंगोली /चिपळूण.  
४७) उप विभागीय वन अधिकारी संगमनेर/मालेगाव/ भोर.  
४८) सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.  
४९) महालेखापाल-१/२ (लेखापरीक्षण /लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य , मुंबई / नागपूर.  
५०) वित्त विभाग (व्यय-१० कार्यासन), मंत्रालय, मुंबई - ३२.  
५१) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.  
५२) वन कक्षातील सर्व कार्यासने, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.  
५३) फ-१ कार्यासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२ (निवडनस्ती).